

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/४०३/२०२१
 दिनांक : २७/०८/२०२१

प्रति,

मा.....

सदस्य, विधी समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची **पाक्षिक** सभा
 दि.०३/०९/२०२१ रोजी आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची **पाक्षिक** सभा **शुक्रवार**
 दिनांक ०३/०९/२०२१ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील
 तिस-या मजल्यावरील **मा.सभापती, विधी समिती यांचे दालनात** मा.उपसचिव महाराष्ट्र शासन
 यांचेकडील पत्र क्र.कोरोना/२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४ दि.०३ जुलै २०२० व २८ जून २०२१ अन्वये
 ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) आयोजित करणेत आलेली आहे. सोबत
 सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग
 द्वारे) उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी- ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १९

दिनांक : ०३/०९/२०२१

वेळ : दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार, दिनांक ०३/०९/२०२१ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील तिस-या मजल्यावरील मा.सभापती, विधी समिती यांचे दालनात मा.उपसचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र.कोरोना/२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४ दि.०३ जुलै २०२० व २८ जून २०२१ अन्वये ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) आयोजित करणेत आलेली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

अ) मा.विधी समिती सभा कार्यपत्रिका क्र.१८ दिनांक २०/०८/२०२१ चा सभावृत्तांत कायम करणे.


विषय क्र.१) पिंपरी चिंचवडमहानगरपालिका आस्थापनेवर 'कार्यकारी अभियंता (स्था)' अभिनामाची २४ पदे एस - २३ वेतनश्रेणी ६७७०० - २०८७०० मध्ये शासन मंजूर असून पदोन्नती करीता ५ पदे रिक्त आहेत. 'कार्यकारी अभियंता (स्था)' अभिनामाची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याकामी मा.आयुक्त सो. यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्नती समिती सभा दिनांक १२/०७/२०२१ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. प्रस्तुतच्या पदोन्नती समितीने पदोन्नतीपूर्व 'कार्यकारी अभियंता (स्था)' पदावरील अधिका-यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्व, संगणक अर्हता आणि शिस्तभंग विषयक कारवाई इत्यादि सेवाविषयक तपशिल पडताळून, खालील उपअभियंता (स्था) यांना पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ मध्ये होणा-या अंतिम निर्णयाचे अधिन व शासन निर्णय दि.०७/०५/२०२१ चे अधिन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार 'कार्यकारी अभियंता (स्था)' पदावर एस - २३ वेतनश्रेणी ६७७०० - २०८७०० या वेतनश्रेणीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२० नुसार तसेच मा.महापालिका सभेच्या मान्यतेने पदोन्नती देण्याबाबत पदोन्नती समितीने सर्वानुमते शिफारस केली आहे.

अ.क्र	उपअभियंता नावं	पदोन्नतीचा प्रवर्ग
१	श्रीम.पाठक अनघा अविनाश	ज्येष्ठतेनुसार
२	श्री.जावरानी मनोहर टेकचंद	ज्येष्ठतेनुसार

सबब, उपरोक्त उप अधिकारी यांना एस - २३ वेतनश्रेणी ६७७०० -२०८७०० मध्ये 'कार्यकारी अभियंता (स्था)' पदावर, पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्या

संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असलेली विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ मध्ये होणा-या अंतिम निर्णयाच्या अधीन व शासन निर्णय दिनांक ०७/०५/२०२१ चे अधिन राहून सेवाज्येष्ठतेनुसार रिक्त जागेवर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यास मान्यता मिळणेकरिता मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

(दिनांक ०३/०९/२०२१ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/४०३/२०२१
दिनांक : २७/०८/२०२१ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.